

Time : 3 Hours

Marks : 100

- N.B.**
1. All Questions are compulsory.
 2. Figures to the right indicate full marks.
 3. Use of Simple calculator is allowed.
 4. Working notes should form part of your answer.

Q1 A State whether the following statements are True or False (Any Ten) (10)

- 1) AS 14 is applicable for the Investment Accounting
- 2) Partly paid-up shares can be bought back
- 3) General Reserve is a non-free reserve
- 4) Sundry Creditors are shown in Trade Payables
- 5) Company is not liquidated in Internal Reconstruction
- 6) Company has to spend 5% of the Net Profit for the Corporate Social Responsibility
- 7) Ethics are the rules which should be followed by all
- 8) Profit and Loss Account and Security premium are also the sources of buy back of shares
- 9) Loss on sale of investment is debited to profit and Loss Account
- 10) In Company Balance Sheet, Capital Reserve is shown in the head of Share Capital.
- 11) Claims forgone by creditors are debited in the capital reduction account
- 12) Computer Software is the intangible asset.

Q1 B Rewrite the following sentences choosing the correct answer (Any Ten) (10)

- 1) Interest on Debenture is calculated on _____ (Market Price /Face Value /Fair Value)
- 2) Bills Payable is shown under _____ (Inventories/Other current Liabilities/Trade Payables)
- 3) The word 'ethics' is derived from _____ (Latin/French/Greek)
- 4) Statutory Audit is conducted by _____ (Director/internal Auditor/External Auditor)
- 5) Employee Salary is shown under _____ (Finance Costs/Employee Benefits Expense/Other Expenses)
- 6) Interest on Bank Loan paid is shown under (Other Expenses/Other Income/ Finance Costs)
- 7) Sub division of shares is _____ (Value of shares reduced/ Value of Shares Increased/No Changes in Value of shares)
- 8) Debt Equity Ratio after buy back of shares should be in ____ (1:1/ 1:2/ 2:1)
- 9) Surrender of shares means _____ (Giving up possession of shares/Forfeiture of shares/Buyback of shares)
- 10) Dividend on Equity Shares are ascertained on the basis of _____ (Authorised Capital/Paid up Capital/Issued Capital)
- 11) Before Buy back all the shares must be _____ (Fully paid up/ Partly paid up/ Fully subscribed)
- 12) Cheque on hand should be shown under the head of _____ (Other Current Assets/ Inventories/ Cash and Cash Equivalents)

Q2 A Trial Balance as at 31.3.2022 of GAGAN Ltd is as under.

(20)

Particulars	Debit (Rs.)	Credit (Rs.)
Stock as on 1.4.2021	1,00,000	
Purchases and Sales	4,82,500	7,60,000
Return Inwards and Return outwards	7,000	12,500
Machinery	75,000	
Factory Building	1,00,000	
Computer	50,000	
Sundry Debtors and Creditors	81,500	63,000
Bank Interest paid	3,000	
Cash at Bank	20,000	
Cash in hand with cashier	5,500	
Share issue Expenses	15,000	
Productive Wages	45,000	
Fuel	30,000	
Directors Sitting fees	5,000	
Audit fees	3,000	
Administrative expenses	15,000	
Salaries	25,000	
Stock Insurance	3,750	
Repairs to Computer	6,250	
Loan from Bank (secured)		27,000
Called up Capital. 1,200 shares of 100 each		1,20,000
Securities premium		30,000
General reserve		35,000
Profit and Loss statement balance 1.4.2021		25,000
Total	10,72,500	10,72,500

Closing Stock as on 31.3.2022 was 1,53,000.

Trade Payables include Rs. 10,000 outstanding dues of micro enterprises and small enterprises.

Prepare statement of Profit and Loss for the year ended 31st March, 2022 and Balance sheet as on that date of GAGAN Limited as per the requirement of Companies Act of 2013.

OR

Q2 B The following is the Balance Sheet of Vaibhav Shipping Limited as at 31st March, 2022

(10)

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share Capital :		Fixed Assets:	1200000
1,00,000 Equity Shares of Rs.10 each fully paid	10,00,000		
Reserve and Surplus:		Investment in Bonds	3,00,000

Security Premium	3,00,000	Current Assets, Loans and Advances	
General Reserves	4,00,000	Other current Assets	4,00,000
Profit and Loss Account	3,00,000	Bank Balance	9,00,000
Secured Loan:			
10% Debentures	5,00,000		
Unsecured Loans	1,00,000		
Current Liabilities and Provisions:			
Creditors	2,00,000		
Total	28,00,000	Total	28,00,000

The company decides to buy back the maximum number of equity shares as may be permitted by law at a price of Rs. 20 per share, being the current market price. Pass journal entries in the books of Vaibhav Shipping Limited assuming that buy back is carried out. (Do not prepare Balance Sheet).

- Q2 C** On 1st February 2022, Ms. Urvi bought 100, 12% Debentures of SJ Ltd. Rs. 94 each ex-interest. On 30th April 2022 she again purchased 250, 12% Debentures at Rs. 103 each cum-interest. On 1st November 2022 she sold 150 Debentures at Rs. 99 each ex-interest. Interest is paid half-yearly on 30th June and 31st December, every year. Prepare Investment in 12% Debentures Account in the books of Ms. Urvi. for the year ended 31st March 2023. Notes should be part of your answer. **(10)**

- Q3 A** Mr. Swanand was dealing in 12% Debentures of RS Ltd having face value Rs. 100 each. He furnished the following details about its transactions: **(20)**

- 01/04/2022- Opening balance- 3,000 Debentures, cost Rs. 2,50,000
- 01/06/2022- Purchased 1,200 Debentures at Rs. 96 each Cum Interest.
- 01/08/2022- Sold 500 Debentures Rs. 99 each Cum Interest.
- 01/12/2022- Purchased 800 Debentures at Rs. 93 Ex Interest.
- 01/02/2023- Sold 1500 Debentures Rs. 90 each Ex- Interest.

Interest being payable on 31st March and 30th September every year. The market value of the Debentures on 31st March 2023 was at Rs. 93 each. Debentures are valued at lower of cost or market price.

Prepare Investment in 12% Debentures Account for the year 2022-23. Apply AS-13.

OR

- Q3 B** Following is the Balance sheet of TQM Ltd. as on 31st March, 2023. **(20)**

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Equity Share capital (Shares of Rs. 100 each)	50,00,000	Fixed Assets	75,00,000
10% Preference Share Capital	10,00,000	Goodwill	5,00,000
Bank Loan	22,00,000	Investments	30,00,000
		Debtors	15,00,000

O/s Salaries	28,00,000	Stock	25,00,000
8% Debentures	40,00,000	Bank balance	36,00,000
Creditors	30,00,000	Preliminary Exp.	4,00,000
Bills Payables	10,00,000		
	1,90,00,000		1,90,00,000

Note: - Preference dividend is in arrears for three years.

The following scheme of reconstruction was submitted & approved by the court.

1. Equity Shares of Rs.100/- each fully paid were reduced to the denomination of Rs. 40/- each fully paid.
2. 10% Preference shares be reduced to Rs. 50/- each.
3. Rs. 15,00,00/- be paid to Preference shareholders in lieu of arrears of Preference dividend.
4. Fixed assets be appreciated by 25% & provision be made for doubtful debts at 5% on debtors.
5. Investments of Rs. 3,50,000, miscellaneous exp & goodwill written off.

Give journal entries for the above scheme of reconstruction. Prepare Capital Reduction Account in the books of TQM Ltd. & Balance sheet of the company after reconstruction.

Q4 A The Balance Sheet of Solarfield Limited as at 31 March 2022 is as follows: **(20)**

Particulars	Notes No.	Amt Rs.
I. Equity and Liabilities		
1. Shareholders' Funds:		
a) Share Capital	1	5,00,000
b) Reserves and Surplus	2	7,60,000
2. Share Application Money Pending Allotment		-
3. Non-current Liabilities:		
a) Long-term Borrowings	3	1,10,000
4. Current Liabilities:		
a) Other Current Liabilities		4,00,000
Total		17,70,000
II. Assets		
1. Non-current Assets :		
a) Property, Plant & Equipment and Intangible Assets		
i) Property, Plant & Equipment.		2,00,000
b) Non-current Investments		12,00,000
2. Current Assets:		

a) Current Investments	-
b) Inventories	85,000
c) Trade Receivables	2,00,000
d) Cash and Cash Equivalents	85,000
Total	17,70,000

Notes to Accounts**Particulars****Rs.****1. Share Capital:****Authorised Capital:**

1,00,000 Equity Shares of 10 each

10,00,000

Issued, Subscribed and Paid-up Capital:

50,000 Equity Shares of 10 each fully paid

5,00,000

2. Reserve and Surplus:

General Reserve

60,000

Securities Premium

5,00,000

Profit and Loss Balance

2,00,000

7,60,000

3. Long-term Borrowings

12% Debentures

50,000

Term Loan

60,000

1,10,000

The terms of buyback as per resolution passed was as under;

- Buy back 10% of the paid-up capital @ Rs. 12 each.
- Sell investments worth Rs. 1,00,000 for Rs. 80,000.
- Issue 1,000, 8% Debentures of Rs.100 each at a premium of 10% to finance the buy back of shares.
- Maintain a balance of Rs. 50,000 in General Reserve account

Pass necessary Journal Entries and prepare Balance Sheet immediately after the buy back in the books of Solarfield Limited.

OR

Q4 B Following is the Balance Sheet of Damyanti Ltd. as on 31st March, 2023.

(10)

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Equity Share Capital (Share of Rs. 10 each)	4,00,000	Fixed Assets	7,00,000
10% Preference Share Capital	1,00,000	Goodwill	50,000
Bank Loan	1,50,000	Investments	50,000
		Bank balance	7,00,000

O/s Salaries	2,00,000	Other Current Assets	1,00,000
9% Debentures	7,00,000	Preliminary Exp.	50,000
Bills Payables	70,000		
Sundry Creditors	30,000		
	16,50,000		16,50,000

The following scheme of reconstruction was submitted & approved by the court.

- 10% Preference Shares of the Rs.100/- each fully paid were reduced to 13% Preference Shares of Rs.75 each.
- Equity Shares of Rs.100/- each fully paid were reduced to the denomination of Rs. 30/- each.
- Fixed assets be appreciated by 25% & provision be made for doubtful debts at 5% on debtors.
- Investments, Miscellaneous Exp & Goodwill written off.

Give journal entries for the above scheme of reconstruction of Damyanti Ltd.

Q4 C Maya Enterprise Private Limited furnishes you with the following Trial balance as on 31st March, 2022. **(10)**

Particulars	Debit (Rs.)	Credit (Rs.)
Cash in Hand	50,000	
Balance with Bank	1,00,000	
Sundry Debtors	1,75,000	
Investment in Debentures of Tata Ltd	2,00,000	
Stock at cost	75,000	
Advance Income Tax paid	2,00,000	
Provision for Income Tax		1,75,000
Sundry Creditors		1,50,000
Equity Share Capital (FV Re. 1 each)		5,00,000
Profit & Loss Account		2,00,000
Advance received from customer		50,000
Provision for Doubtful Debts		25,000
Fixed deposits with IDBI Bank (maturity on 31.7.2022)	2,50,000	
General Reserve		1,00,000
Fixed Assets	2,10,000	
Accumulated depreciation		60,000
Total	12,60,000	12,60,000

The directors have proposed to maintain final equity dividend @ 15% and appropriation of Rs. 1,00,000 to General Reserve.

Creditors include Rs. 4,00,000 payable to MSME

Prepare Balance Sheet as at 31st March, 2022 as required by the Companies Act, 2013.

Q5 A What are the determinants of amount of buy back of shares? **(10)**

Q5 B What is Internal Reconstruction? How the accounts are affected? **(10)**

OR

Q5 C Write Short Notes (Any Four) **(20)**

- 1) Buy back of shares
- 2) Fixed and Variable Income Investments
- 3) Role of Whistle Blowing
- 4) Objectives of Ethics Education
- 5) Statement of Profit and Loss
- 6) Pre Acquisition Dividend and Post Acquisition Dividend

वेळ ३ तास

गुण : १००

- सूचना 1. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
2. उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात.

Q1 A विधाने चूक की बरोबर ते सांगा. (कोणतेही १०)

(१०)

1. AS 14 गुंतवणूक लेखा साठी लागू आहे
2. अंशतः भरलेले भाग परत विकत घेतले जाऊ शकतात
3. सामान्य राखीव हे विनामूल्य राखीव नाहीत
4. धनको हे व्यापार देय खाली दाखवले जातात
5. कंपनी अंतर्गत पुनर्बांधणीमध्ये परिसमापन होत नाही
6. कंपनीला निव्वळ नफ्याच्या ५% व्यवसायिक सामाजिक जबाबदारीसाठी खर्च करावा लागतो
7. नैतिकता हा असा नियम आहे जो सर्वानी पाळला पाहिजे.
8. नफा आणि तोटा खाते आणि भाग अधिभार हे भाग पुनःखरेदीचे स्रोत आहेत
9. गुंतवणुकीच्या विक्रीवरील तोटा नफा आणि तोटा खात्यात नावे केले जाते
10. राखीव भांडवल हे ताळेबंद मध्ये भागधारक निधी मध्ये दर्शविला जातो.
11. कर्जदारांनी माफ केलेले दावे भांडवली कपात खात्यात नावे केले जातात
12. लेखांकन आज्ञावली अमूर्त मालमत्ता आहे

Q1 B योग्य उत्तर निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा (कोणतेही १०)

(१०)

1. कर्जरोखे वरील व्याज _____ मोजले जाते (बाजारातील किंमत / दर्शनी मूल्य / वाजवी मूल्य)
2. देयविपत _____ अंतर्गत दर्शविली आहेत. (मालसाठा/इतर चालू दायित्वे/व्यापार देय)
3. नैतिकता' हा शब्द (लॅटिन/फ्रेंच/ग्रीक) पासून आला आहे
4. वैधानिक लेखापरीक्षण _____ (संचालक/अंतर्गत लेखापरीक्षक/बाह्य लेखापरीक्षक) द्वारे केले जाते.
5. कर्मचारी वेतन _____ (वित्त खर्च/कर्मचारी लाभ खर्च/इतर खर्च) अंतर्गत दर्शविला जातो.
6. भरलेल्या बँक कर्जावरील व्याज _____ (इतर खर्च/इतर उत्पन्न/वित्तीय खर्च) खाली दाखवले आहे.
7. समभागांमध्ये विभाजन केल्याने _____ (समभागचे मूल्य कमी झाले/ समभागचे मूल्य वाढले/ समभागच्या मूल्यात कोणताही बदल नाही)
8. समभाग खरेदी केल्यानंतर डेट इक्विटी अनुपात _____ (Debt Equity Ratio) (१:१ / १:२ / २:१) मध्ये असावा
9. समभागांचे समर्पण म्हणजे _____ (समभाग चा ताबा सोडणे/ समभाग जप्त करणे/ समभागची खरेदी करणे)
10. समभाग वरील लाभांश _____ (अधिकृत भांडवल/ वसूल झालेले भांडवल /जारी भांडवल) वर निश्चित केला जातो.
11. पुनःखरेदी अगोदर समभाग _____ असावेत (पूर्णदत्त/ खपलेले भांडवल / अंशतः देय समभाग)
12. रोखपाल जवळील धनादेश _____ खाली दाखवले आहे. (रोख आणि रोख समतुल्य / मालसाठा/ इतर चालू मालमत्ता)

Q2 A गगन मर्यादित ची ३१ मार्च २०२२ ची तेरीज खालील प्रमाणे आहे

(२०)

तपशील	नावे	जमा
	(रु.)	(रु.)
०१/०४/२०२१ रोजीचा मालसाठा	१०००००	
खरेदी आणि विक्री	४८२५००	७६००००
विक्री परत आणि खरेदी परत	७०००	१२५००
यंत्रसामग्री	७५०००	
कारखाना इमारत	१०००००	
संगणक	५००००	
विविध धनको आणि ऋणको	८१५००	६३०००
बँकेचे व्याज दिले	३०००	
बँकेत रोख	२००००	
हस्तस्थ रोख	५५००	
भाग समस्या खर्च	१५०००	
उत्पादन मजुरी	४५०००	
इंधन	३००००	
संचालक पगार	५०००	
ऑडिटर फी	३०००	
प्रशासकीय खर्च	१५०००	
पगार	२५०००	
मालसाठा विमा	३७५०	
संगणकाची दुरुस्ती	६२५०	
बँकेकडून कर्ज (सुरक्षित)		२७०००
१२०० भाग, रु. १०० नेमागणी केलेले भांडवल		१२००००
समाभाग अधिमूल्य		३००००
सामान्य राखीव		३५०००
नफा आणि तोटा विधान ०१/०४/२०२१		२५०००
	१०७२५००	१०७२५००

३१.३.२०२२ रोजी मालसाठाचे मूल्य रु. १,५३,००० होत.

व्यापार देयांमध्ये लघुउद्योग आणि लघुउद्योगांची रु. १०,००० थकबाकी आहे.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी नफा आणि तोटा विवरणपत्र आणि कंपनी कायद्या २०१३ च्या ताळेबंद तयार करा.

किंवा

Q2 B वैभव शिपिंग मर्यादितचे ३१ मार्च २०२२ पर्यंत चे ताळेबंद खालीलप्रमाणे आहे.

(१०)

दायित्वे	रु.	मालमत्ता	रु.
भाग भांडवल :		स्थावर मालमत्ता :	१२०००००
प्रत्येकी १० रुपयांचे १,००,००० पूर्णदत्त समभाग	१००००००		
राखीव आणि अधिशेष:		गुंतवणूक	३०००००
भाग अधिभार	३०००००	चालू मालमत्ता, कर्ज आणि आगाऊ रक्कम :	
सामान्य राखीव	४०००००	इतर चालू मालमत्ता	४०००००
नफा आणि तोटा खाते	३०००००	बँक	९०००००
सुरक्षित कर्ज:			
१० % कर्जरोखे	५०००००		
असुरक्षित कर्ज	१०००००		
चालू दायित्वे आणि तरतुदी:			
धनको	२०००००		
एकूण	२८०००००	एकूण	२८०००००

सर्व कायदेशीर आवश्यकता लक्षात ठेऊन विष्णु लिमिटेडने प्रति भाग रु. २० प्रमाणे किती भाग विकत घ्यावेत ती कमाल संख्या ठरवा. पुनःखरेदीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानून वरील व्यवहार रोजकीर्दीमध्ये नोंदवा. आवश्यक त्या नोट्स दाखवा. (ताळेबंद तयार करू नये)

Q2 C १ फेब्रुवारी २०२२ रोजी, कु१०० उर्वेनि एसजे लिमिटेडचे ., १२प्रत्येकी व्याज रहित ९४ .कर्जरोखे रु % (१०)

.खरेदी केले३० एप्रिल २०२२ रोजी तिने पुन्हा २५०, १२प्रत्येकी व्याज सहित खरेदी १०३ .कर्जरोखे रु %
 .केले१ नोव्हेंबर २०२२ रोजी तिने १५० कर्जरोखे रु.प्रत्येकी व्याज रहित विकले ९९.
 व्याज देयता दरवर्षी ३० जून आणि ३१ डिसेंबर अशी आहे.
 कु उर्वेच्या पुस्तकामध्ये .२०२२ या वर्षासाठी २३-१२ कर्जरोखे %गुंतवणूक खाते तयार करानोट्स .
 .तुमच्या उत्तराचा भाग असावा

Q3 A श्री स्वानंद आर एस लिमिटेड च्या १२ .दर्शनी मूल्य रु या कर्जरोख्यांचे .कर्जरोख्यात व्यवहार करतात % (२०)

:स्वानंद यांनी त्यांच्या व्यवहारांबद्दल खालील तपशील दिले आहेत .श्री .आहे १०० प्रत्येकी

- आरंभीची शिल्ल१/४/२०२२ ३,००० कर्जरोखे , किंमत रु२ .,५०,०००
- १/६/२०२२ १२०० कर्जरोखी रु ९६ प्रत्येकी व्याज सहित खरेदी केले
- १/८/२०२२ ५०० कर्जरोखे रु ९९ प्रत्येकी व्याजसहित विकले
- १/१२/२०२२ ८०० कर्जरोखे रु ९३ व्याजविरहीत खरेदी केले.
- १/२/२०२३ १५०० रु ९० प्रत्येकी व्याजविरहीत विकले

व्याज देयता दरवर्षी ३१ मार्च आणि ३० सप्टेंबर अशी आहे.रोजी कर्जरोख्यांचे बाजार २०२३ मार्च ३१ .
 .मूल्य रु९३ प्रत्येकी आहे.कर्जरोख्याचे मुल्यांकन खरेदी किमतीच्या किंवा बाजारभावापेक्षा कमी .
 .असेल

२०२२ कर्जरोखे %१२ या वर्षासाठी २३-गुंतवणूक खाते तयार करा - .एस .ए .१३ चे नियम वापरा.

किंवा

Q3 B ३१ मार्च २०२३ रोजीची टी.खालीलप्रमाणे आहे लिमिटेडचे ताळेबंद .एम .क्यू

(२०)

देयता	रु..	मालमत्ता	रु.
सम भाग भांडवल (प्रत्येकी रु(मुल्याचा भाग १०० .	५०,००,०००	स्थिर मालमत्ता	७५,००,०००
१० अग्रहक्क भाग %भांडवल	१०,००,०००	नावलौकिक	५,००,०००
बँक कर्ज	२२,००,०००	गुंतवणूक	३०,००,०००
थकित पगार	२८,००,०००	ऋणको	१५,००,०००
८ कर्जरोखे %	४०,००,०००	मालसाठा	२५,००,०००
धनको	३०,००,०००	बँक शिल्लक	३६,००,०००
देय विपत्र	१०,००,०००	प्राथमिक खर्च	४,००,०००
	१,९०,००,०००		१,९०,००,०००

टीप.अग्रहक्क भागांवरील लाभांश तीन वर्षांची थकबाकी आहे - :

पुनर्बांधणीची योजना पुढीलप्रमाणे कोर्टाने मंजूर केली.

१ रु .च्या मूल्यावर कमी केले गेले ४०.प्रत्येकी पूर्ण दत्त समभाग रु -/१०० .

२ १०.पर्यंत कमी केले जातील ५०.अग्रहक्क भाग रु %

३ .रु १५ .,००० अग्रहक्क भागधारकांना लाभांश थकबाकीच्या बदल्यात दिले जातील.

४ .स्थिर मालमतेच्या किमतीत २५ %५ ने वाढ होईल आणि %वर संशयास्पद ऋणकोसाठी तरतूद केली जाईल.

५ .गुंतवणूक रु३ .,५०,००० नी, विविध खर्च आणि नावलौकिक काढून टाकण्यात येईल.

वरील पुनर्बांधणीची योजना रोजकीर्दीत नोंदवा व भांडवल कपात खाते तयार करा आणि

पुनर्बांधणीनंतरचा ताळेबंद तयार करा.

Q4 A सोलरफिल्ड मर्यादितचे ३१ मार्च २०२२ पर्यंत चे ताळेबंद खालीलप्रमाणे आहे.

(२०)

तपशील	टिप क्र.	रक्कम रु.
१. भाग आणि दायित्वे		
१ . भागधारक निधी :		
अ) भाग भांडवल	१	५०००००
ब) राखीव आणि अधिशेष	२	७६००००
२. गैरवर्ती दायित्वे:		
अ) दीर्घकालीन कर्ज	३	११००००
३.. चालू दायित्वे:		
अ) इतर चालू दायित्वे		४०००००
एकूण		१७७००००

II. मालमत्ता	
१. गैरवर्ती मालमत्ता:	
अ) मालमत्ता, यंत्र आणि उपकरणे आणि अमूर्त मालमत्ता	२०००००
i) मालमत्ता, यंत्र आणि उपकरणे.	१२०००००
ब) गैरवर्ती गुंतवणूक	
२. चालू मालमत्ता:	
अ) चालू गुंतवणूक	-
ब) मालसाठा	८५०००
क) व्यापार प्राप्ती	२०००००
ड) रोख आणि रोख समतुल्य	८५०००
एकूण	१७७००००

खात्यांसाठी टिपणी

तपशील

रु.

१. भाग भांडवल :**अधिकृत भांडवल:**

१,००,००० समभाग ,प्रत्येकी रु. १०

१००००००

जारी केलेले, सदस्यता घेतलेले आणि पूर्णदत्त भांडवल:

५०,००० समभाग ,प्रत्येकी रु.१० पूर्णदत्त समभाग

५०००००

२. राखीव आणि अधिशेष:

सामान्य राखीव

६००००

समाभागावरील अधिमूल्य

५०००००

नफा आणि तोटा खाते

२०००००

७६००००

३. दीर्घकालीन कर्ज :

१२% कर्जरोखे

५००००

मुदत कर्ज

६००००

११००००

भागधारकांनी वर नमूद केलेल्या ताळेबंदाच्या तारखेला खालील ठराव स्वीकारला:

१०% पूर्णदत्त भांडवल प्रत्येकी रु.१२ प्रमाणे पुनःखरेदी करावयाचे ठरवले आहे

रु. १,००,००० रुपयांच्या गुंतवणुकीची विक्री रु.८०,००० ला केली.

प्रत्येकी १०० रुपयांचे १,००० ८% कर्जरोखे १०% भागांच्या अधिमूल्यावर खरेदी परतीसाठी जारी केले

सर्वसाधारण राखीव खात्यामध्ये किमान रु. ५०,००० शिल्लक राहिले पाजिले

पुनःखरेदीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानून वरील व्यवहार रोजकीर्दीमध्ये नोंदवा आणि पुनःखरेदी केल्यानंतर लगेच ताळेबंद तयार करणे आवश्यक आहे.

किंवा

Q4 B ३१ मार्च २०२३ रोजीचा दमयंती लिमिटेडचा ताळेबंद खालीलप्रमाणे आहे.

(१०)

देयता	रु. .	मालमत्ता	रु.
समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० मुल्याचा भाग)	४,००,०००	स्थावर मालमत्ता	७,००,०००
१० अग्रहक्क भाग भांडवल %	१,००,०००	नावलौकिक	५०,०००
बँक कर्ज	१,५०,०००	गुंतवणूक	५०,०००
थकित पगार	२,००,०००	बँक शिल्लक	७,००,०००
९ कर्जरोखे %	७,००,०००	इतर चल संपत्ती	१,००,०००
देय विपन्न	७०,०००	प्राथमिक खर्च	५०,०००
धनको	३०,०००		
	१६,५०,०००		१६,५०,०००

न्यायालयात पुनर्बांधणीची योजना पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात आली.

१. रु. -/१०० दर्शनी मुली असलेले १० अग्रहक्क भागात कमी %१३ पूर्ण दत्त ७५ भाग रु अग्रहक्क % केले गेले
 २. रु. पूर्ण दत्त भागात कमी केले गेले ३० पूर्ण दत्त समभाग रु -/१०० .
 ३. स्थिर मालमत्तेच्या किमतीत २५ %५ ने वाढ होईल आणि %वर संशयास्पद ऋणकोसाठी तरतूद केली जाईल.
 ४. गुंतवणूक, विविध खर्च आणि नावलौकिक काढून टाकण्यात येईल.
- पुनर्बांधणीची योजना दमयंती लिमिटेडच्या रोजकीर्दीत नोंदवा.

Q4 C माया एंटरप्राइज मर्यादित ची ३१ मार्च २०२२ ची तेरीज खालील प्रमाणे आहे

(१०)

तपशील	नावे (रु.) Dr.	जमा (रु.) Cr.
रोख रक्कम	५००००	
बँक शिल्लक	१०००००	
धनको	१७५०००	
टाटा लि.च्या कर्जरोखे गुंतवणूक	२०००००	
मालसाठा	७५०००	
आगाऊ आयकर	२०००००	
आयकरासाठी तरतूद		१७५०००
ऋणको		१५००००
समाभाग अधिमूल्य (भागांचे दर्शनीमूल्य रु.१)		५०००००
नफा आणि तोटा खाते		२०००००
ग्राहकाकडून आगाऊ रक्कम मिळाली		५००००

अशोध्य व संदिग्ध ऋणार्थ संचिती		२५०००
IDBI बँकेत मुदत ठेवी (परिपक्वता ३१.०७.२०२२ रोजी)	२५००००	
सामान्य राखीव		१०००००
स्थिर मालमत्ता	२१००००	
संचित घसारा		६००००
एकूण	१२६००००	१२६००००

संचालकांनी अंतिम समभाग लाभांश @ १५% ठराव मंजूर केला
रु. १,००,००० चा विनियोग सामान्य राखीव ला राखण्याचे प्रस्तावित केले आहे.
व्यापार देयांमध्ये लघुउद्योग आणि लघुउद्योगांची रु. ४,००,००० थकबाकी आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत ताळेबंद तयार करा.

Q5 A भाग पुनःखरेदी च्या रकमेचे निर्धारक काय आहेत? (१०)

Q5 B अंतर्गत पुनर्रचना म्हणजे काय? खात्यांवर कसा परिणाम होतो (१०)

किंवा

Q5 C थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही चार) (२०)

- 1) भाग पुनःखरेदी
- 2) स्थिर आणि चल उत्पन्न गुंतवणूक
- 3) व्हिसलब्लोअर ची भूमिका (Whistle Blowing)
- 4) नैतिक शिक्षणाची उद्दिष्टे
- 5) नफा आणि तोटा विवरण
- 6) अधिग्रहणपूर्व लाभांश आणि अधिग्रहणानंतर लाभांश